Dish TV India Ltd



September 4, 2023

National Stock Exchange of India Limited	BSE Limited
Exchange Plaza, Plot no. C/1, G Block, Bandra- Kurla	Phiroze Jeejeebhoy Towers
Complex, Bandra (E), Mumbai - 400 051	Dalal Street, Mumbai- 400 001
NSE Symbol: - DISHTV	BSE Scrip Code: - 532839

Kind Attn.: Corporate Relationship Department

Subject: Intimation regarding publication of 35th Annual General Meeting (AGM) Notice

Dear Sir/Madam,

This is in continuation to our communication dated September 03, 2023 wherein the Company had duly intimated to the Stock Exchange(s) about the dispatch of Annual Report of the Company for the financial year 2022-23 along with Notice calling the 35th Annual General Meeting, electronically to all the members whose Email IDs are registered with Link Intime India Private Limited ("Registrar and Transfer Agents" of the Company) or the Depositories.

Pursuant to the applicable provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Companies Act, 2013 and rules made thereto, the Company had duly published the Notice of 35th Annual General Meeting in two newspapers viz. "Business Standard" in English and "Navshakti" (Mumbai Edition) in Marathi on September 04, 2023.

Please find enclosed copies of above stated Newspaper Advertisement for your information and record. You are requested to kindly take the same on record and oblige.

VD/

Thanking you

Yours faithfully,

For Dish TV India Limited

Ranjit Singh **Company Secretary & Compliance Officer** Membership No: A15442 Contact No. +91-120-504-7000

Encl.: As above

Kaushalya Infrastructure Development Corporation Limited

CIN- L51216WB1992PLC055629 Regd. Office: HB – 170, Sector – III, Salt Lake, Kolkata – 700 106 Ph.: 033-2334 4148, E-mail: info@kaushalya.net Website: www.kaushalya.net NOTICE OF THE 31ST ANNUAL GENERAL MEETING (AGM),

E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE NOTICE IS HEREBY GIVEN THAT THE 31ST ANNUAL GENERAL MEETING (AGM)

of the members of the Company will be held on Tuesday, 26th September, 2023, at 02:00 p.m. through Two-Way Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the businesses as set out in the Notice of AGM dated 14th August, 2023, without the physical presence of the members at a common venue in compliance with Circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") dated 8th April 2020, 13th April 2020, 5th May 2020, 28th September 2020, 31st December 2020,13th January 2021 and 28th December, 2022 (collectively referred to as "MCA Circulars") and Circulars issued by Securities and Exchange Board of India ("SEBI") dated 12th May 2020, 15th January 2021, 13th May, 2022 and 5th January, 2023 (collectively referred to as "SEBI Circulars"). The deemed venue for the AGM shall be deemed to be the Registered Office of the Company. Shareholders attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013 ("the Act").

The Notice of the AGM along with Annual Report 2022-23 has been sent by Electronic mode only to those members whose name appeared in the Register of Member or list of Beneficial Owner as on August 25, 2023 and whose email address(s) are registered with the Company / Depositories Participant(s)

The Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2022-23 will be made available on the Company's website at www.kaushalya.net, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited ("NSDL"), the agency for providing the Remote e-Voting facility at www.evoting.nsdl.com.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015 (as amended), the Company is pleased to provide to its Members, the facility to cast votes electronically (votes prior to and during the AGM) in respect of the businesses as set out in the Notice of the AGM. For this purpose, the Company has availed the services of NSDL

MEMBERS ARE HEREBY INFORMED THAT:

- The Notice of AGM and Annual Report for the Financial Year 2022-23 has been dispatched to all the members on 1st September, 2023 whose email address(s) are registered with the Company / Depository Participant(s)
- The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from September 20, 2023 to September 26, 2023 (both days inclusive) for the purpose of the AGM;

Members holding shares either in physical form or demat form as of cut-off date i.e., Tuesday, September 19, 2023 may cast their votes from the electronic voting system of NSDL:

- The remote e-voting period begins on September 23, 2023 at 9:00 A.M. and ends on September 25, 2023 at 5:00 P.M. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter
- The Remote E-voting shall not be allowed beyond the aforesaid date and once the 5. Vote is casted on a resolution set out in notice by a member through E-voting, he /she shall not be allowed to change it subsequently and such votes, which has been casted through remote E-voting, shall be final;

The Manner of casting votes has been provided in the Notice of the AGM;

In case a person has become a Member of the Company after dispatch of the Notice but on or before the cut-off date for remote e-voting, or has registered the e-mail address after dispatch of the Notice, such Member may obtain the user ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or rta@cbmsl.com

In case of any queries relating to e-voting and/or attending the AGM through VC/OAVM facility, members/ beneficial owners may refer the Frequently Asked Questions (FAQs) available at www.evoting.nsdl.com or may Email at evoting@nsdl.co.in

For Kaushalya Infrastructure Development Corporation Limited

	Sd/-
	Sanjay Lal Gupta
Place: Kolkata	Whole-time Director & Company Secretary
Date : September 03, 2023	DIN:08850306

Dixon

DIXON TECHNOLOGIES (INDIA) LIMITED

CIN: L32101UP1993PLC066681 REGD. OFFICE: B-14 & 15, Phase-II, Noida, Gautam Budhha Nagar, Uttar Pradesh- 201305 E-Mail: investorrelations@dixoninfo.com, WEBSITE: www.dixoninfo.com, PH. NO.: 0120-4737200 NOTICE REGARDING 30TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE (VC)/ OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM), RECORD DATE AND FINAL DIVIDEND INFORMATION

NOTICE is hereby given that the 30th (Thirtieth) Annual General Meeting ("AGM") of the Members of Dixon Technologies (India) Limited ("Company") will be held on Friday, 29th September, 2023 through Video Conferencing/Other Audio Visual Means ("VC/OAVM") facility at 11:00 A.M. (157) without the physical presence of the Members at the AGM venue to transact the businesses as set out in the Notice of AGM in compliance with all the applicable provisions of the Companies Act 2013 ("Act") and the Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with General Circular no's 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated (24b Act") (2020 - 20/2020) dated (5th New, 2020 - 30/2021) dated (3th Jenewa). Regulations') read with General Circular no's 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 20/2020 dated 5th May, 2020, 02/2021 dated 13th January, 2021, 19/ 2021 dated 8th December, 2021, 02/2022 dated 5th May, 2022, 10/2022 dated 28th December, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs and Circular no's SEBI/HO/CFD/ CMD1/CIRI/P/2020/79 dated 12th May, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIRI/P/2021/11 dated 15th January, 2021, SEBI/HO/CFD/CMD2/CIRI/P/2022/62 dated 13th May, 2022 and SEBI/ HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023 issued by Securities and Exchange Board of India (hereinafter referred to as "Circulars").

Board of India (hereinafter referred to as "Circulars"). In compliance with the aforesaid Circulars, the Notice of 30th AGM along with the Annual Report for the FY 2022-23 comprising of the Financial Statements for the financial year ended 31st March, 2023 will be sent electronically by email to Members whose e-mail IDs are registered with the Company (FTA ('KFin Technologies Limited') or their respective Depositories in accordance with the aforesaid MCA and SEBI Circulars. The Members can join the 30th AGM of the Company through VC/OAVM facility only. The requirement of sending physical copies of the Annual Report has been dispensed vide the aforesaid Circulars. However, the physical copies of the Notice along with the Annual Report for the FY 2022-23 shall be sent to those Members, who request the same at investorrelations@dixoninfo.com.

The instructions for joining the AGM and the manner of participation in the remote e-votin The instructions for joining the AGM and the manner of participation in the remote e-voting or casting of the vote through e-voting system during the 30th AGM will be provided in the Notice of the 30th AGM of the Company which will be sent to the Members in due course. Additionally, the Notice of the 30th AGM and the aforesaid documents will be made available on the website of the Company at www.dixoninfo.com; the stock exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, as well as on the website of the RTA at https://evoting.kfintech.com/ in the Download' the Downloads" tab

Members participating in the AGM through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum of the AGM under Section 103 of the Companies Act, 2013 The facility of casting the votes by the Members (e-voting) will be provided by KFin Technologies Limited and the detailed procedure of the same shall be provided by KFin Technologies Emitted and the detailed procedure of the same shall be provided in the Notice of the AGM. The remote e-voting period commences from **Tuesday**, **26th September**, **2023** (9:00 A.M.) (IST) to **Thursday**, **28th September**, **2023** (5:00 P.M.) (IST). During this period, Members of the Company holding shares in physical or dematerialized form may cast their vote by remote e-voting or by e-voting at the time of AGM.

Registration of e-mail addresses: Members holding shares in physical form and who have not updated their email addresses with the Company are requested to update their email addresses by writing to the Company at investorrelations@dixoninfo.com or to the Registrar add share Transfer Agent. KFin Technologies Limited at Selenium Building, Tower-B, Plot No and Share Transfer Agent. KFin Technologies Limited at Selenium Building, Tower-B, Plot No 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Rangareddy Telangana India - 500 032 or at einward.ris@kfintech.com along with the relevant forms documents. Those Members holding shares in Demat form can get their email ID registered by contacting their respective Depository participant.

Shareholders may note that the Board of Directors at their meeting held on 23rd May. 2023 Shareholders may note that the Board of Directors at their meeting held on 23rd May, 2023, have recommended a final dividend of Rs. 3/- per equity share having face value of Rs. 2/- each for the financial year ended 31st March, 2023, subject to the approval of the Members at the ensuing AGM. The cut-off date for the purpose of payment of dividend is Friday, 22nd September, 2023. The final dividend nonce approved will be paid/dispatched within 30 days of the approval at the ensuing AGM, to all the Members of the Company as on Friday, 22nd September, 2023.

on Friday, 22rd September, 2023. Also, members holding shares in physical form and who have not registered their bank account details for receiving Dividend with the RTA or who wish to update, can do so by sending duly signed physical Form ISR-1 to RTA along with the following details - Folio No, Name & address of their Bank, the Bank Account type, the Bank Account Number, MICR Code Number, IFSC Code, self-attested copy of PAN card and scanned copy of the cancelled sheque bearing the name of the first shareholder. Members holding shares in Demat may contact their Depository Participant to update their email address and bank account details For Members who have not updated their Bank account details/ dividend warrants/ deman drafts/ banker cheques will be sent to the registered addresses depending on the availability of postal services. To avoid delay in receiving dividend, Members are requested to update ir complete bank account details as mentioned above

Members may note that pursuant to the amendments introduced in the Income-tax Act, 1961, as amended by the Finance Act, 2020, dividend paid or distributed by the Company after 1st April, 2020 shall be taxable in the hands of the Members. The Company shall therefore be

required to deduct Tax at source ("TDS") at the time of making payment of Dividend. Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and rules made thereunder read with Regulation 42 of SEBI Listing Regulations, the register of members and share transfer books of the Company will remain closed from Saturday, 23rd September 2023 to Friday, 29th September, 2023 (both days inclusive) for the purpose of the 30th AGM of the Company

The instructions on the process of voting, including the manner in which Members holding shares in dematerialized form, physical form or who have not registered their e-mail addresses can cast their vote through e-voting, will be provided as a part of the Notice of the 30th AGM. In case of any query, a member may contact the Company at investorrelations@dixoninfo.com or to the Registrar and Share Transfer Agent at einward.ris@kfintech.com or at 040 - 6716 2222 / 18003094001.

By Order of the Board For Dixon Technologies (India) Limite Sd/

Ashish Kuma Chief Legal Counsel & Group Company Secretar

Capital Small Finance Bank

CAPITAL SMALL FINANCE BANK LIMITED

Regd. Office: Midas Corporate Park, 3rd Floor, 37, G.T Road, Jalandhar -144001, Punjab INDIA Ph.: +91 181-5051111, 5052222; Fax: +91 181 5053333 CIN: U65110PB1999PLC022634 E-mail: cs@capitalbank.co.in Website : www.capitalbank.co.in

NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING Notice is hereby given that the Extra-Ordinary General Meeting (EGM) of the Bank i scheduled to be held on Monday, September 25, 2023 at 11:00 a.m. IST through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) pursuant to the General Circular umbers 14/2020, 17/2020, 22/2020, 33/2020, 39/2020, 10/2021, 20/2021, 03/2022 and 1/2022 dated April 08, 2020, April 13, 2020, June 15, 2020, September 28, 2020 December 31, 2020, June 23, 2021, December 08, 2021, May 05, 2022 and December 28 2022 respectively and all other applicable laws and circulars issued by the Ministry o Corporate Affairs (MCA), Government of India (collectively referred as "circulars") to transact the business as set forth in the Notice of the EGM dated August 29, 2023.

n compliance with the above said circulars, EGM Notice has been sent via email to those Shareholders who have registered their email IDs with Bank/Depository Participant/Registrar on or before Friday, August 25, 2023 (cut-off date for sending notice) EGM Notice is also available at Bank's website at www.capitalbank.co.in and on the vebsite of CDSL www.evotingindia.com and also on the Website of Stock Exchange i.e BSE Limited at www.bseindia.com.

Further, Shareholders holding shares in dematerialized mode, are requested to register/update their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depositary participants. However, for temporary registration for the purpose of obtaining this notice, shareholders may register their email IDs with the Bank in manne stated below

Shareholders holding shares in physical mode are requested to register their email IDs with the Bank for receiving Notice convening the EGM electronically and for receiving login D and password for casting their vote either through remote e-voting or e-voting during the EGM and for registration please write to Mr. Amit Sharma, Company Secretary at his email ID cs@capitalbank.co.in or amit1.sharma@capitalbank.co.in by quoting your Folio No./DP/Client ID, Certificate No., PAN, Mobile No., Email-Id along with a self-attested copy of your PAN Card/Aadhar/Valid Passport and Share Certificate etc.

The Bank is also providing facility to the shareholders to cast their vote remotely on the business as set forth in the Notice of the EGM through electronic voting system. The anner of e-voting is defined as below:

. A person, whose name is recorded in the register of members or in the register of eneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Monday, September 18, 2023, only shall be entitled to avail the facility of e-voting, either through remote e-voting or e-voting during the EGM. A person who is not a Member as on the cut off date should treat this Notice for information purposes only.

. The remote e-voting period commences on Friday, September 22, 2023 (9:00 a.m. IST) and ends on Sunday, September 24, 2023 (5:00 p.m. IST). The e-voting module shall be disabled/blocked by CDSL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, he/she shall not be allowed to change it subsequently or cast the vote again 3. Any person, who acquires shares of the Bank and becomes a Member of the Bank after dispatch of the Notice and holding shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com However, if he/she is already registered with CDSL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote.

4. The facility of voting through electronic mode shall be made available at the EGM and he procedure is same as the instructions mentioned for Remote e-voting in the notice. Only those shareholders, who are present in the EGM through VC/OAVM facility and have not casted their vote on the Resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system available during the EGM.

. Shareholders who have voted through Remote e-Voting will be eligible to attend the EGM. However, they will not be eligible to vote at the EGM.

. The Bank has appointed Ms. Sagrika Jayee (M No.: A61678) (CoP No. 26357) Practicing Company Secretary as the Scrutinizer for conducting the e-voting process in accordance with the law and in a fair and transparent manner.

For detailed instructions relating to attending the meeting through VC or OVAM, pleas refer to the Notice convening the EGM.

In case of any queries /grievances connected with remote e-voting, please refer to the requently Asked Questions (FAQs) and the e-voting User Manual for members available at download section of https://www.evotingindia.com/userdocs/FAQs.pdf or contact Mr. Rakesh Dalvi, Address: Unit No. A-2501, Marathon Futurex, Mafatlal Mills Compound, N.M. Joshi Marg, Lower Parel (E) Mumbai City MH 400013 IN e-mail id helpdesk.evoting@cdslindia.com or Central Depository Services (India) limited (CDSL toll free no.: 180-0225533.

For Capital Small Finance Bank Limited Sd/- Amit Sharma (FCS 10888) Company Secretary



CARRIER TECHNOLOGIES INDIA LIMITED (Formerly known as UTC Fire & Security India Limited) CIN: U29193MH1981FLC024364 Registered Office: Unit No. 4B, 2nd Floor, The Centrium, Lal Bahadur Shastri Marg, Kurla West, Mumbai - 40070, Maharashtra, India Phone: +91-22-61700700, Fax: +91-124-4825361 Website: https://www.carrier.com/commercial/en/in/ Email: gpccsindialegal@carrier.com

INFORMATION REGARDING 41st ANNUAL GENERAL MEETING Dear Members

aar Members, The Forty First Annual General Meeting ("AGM") of the Members of Carrier Technologies India Limited ("Company") will be held on, Friday, the 29" September, 2023 at 09.30 A.M IST (Indian Standard Time) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with all applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules made thereunder read with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 22/2020, 33/2020, 39/2020, 02/2021, 19/2021, 21/2021 and 03/2022 dated 8" April 2020, 13" April 2020, 5" May 2020, 15" Jun, 2020, 28" September, 2020, 31" December, 2020, 13" January, 2021, 8" December, 2021, 14" December, 2021, 5" May, 2022 and 28" December, 2022, respectively, issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") to transact the business set out in the Notice calling the AGM. Members attending the AGM through VC / OAVM will be counted for the purpose of ascertaining the quorum under Section 103 of the Act.

In accordance with the said circulars of MCA, the Notice of AGM and the Annual Report for the Financial Year 2022 - 2023 comprising Financial Statements, Board's Report, Auditor's Reports and othe documents required to be attached therewith will be sent only by email to all those Members, whose email addresses are registered with the Company or the Depository Participant(s). The aforesaid documents will also be available on the website of the Company at https://www.carrier.com/commercial/en/in /investor/ and a the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") at www.evotingindia.com.

Manner of registering/updating email addresses:

Members holding shares in physical mode and who have not registered / updated their email addresses with the Company and / or Registrar & Share Transfer Agent of the Company can registe update their email addresses and obtain the Notice of 41" AGM Annual Report and login details for joining the 41st AGM through VC / OAVM facility by sending a scanned copy of the following documents by email to the Company at gpccsindialegal@ carrier.com and / or to Registrar & Share Transfer Agent of Company at info@adroitcorporate.com.

a signed request letter mentioning their name, folio no. and address self-attested copy of the PAN Card and

(iii) self-attested copy of any document (e.g. Aadhar Card, Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member

Members holding shares in dematerialized mode, who have not registered / updated their email addresses with the Depository Participant(s), are requested to register / update their emain addresses with their Depository Participant(s).

Manner of casting vote(s) through e-voting:

Place: Hyderabad

Date: 1st September, 2023

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their vote on all the Resolutions set out in the Notice of the 41* AGM. The Company is also providing the facility of voting through e-voting system during the 41st AGN ("e-voting"). Detailed Procedure for remote e-voting e-voting and participation in AGM through VC / OAVM has been provided in the Notice of AGM which will be sent to you shortly and the same shall also be available on the website of the Company al https://www.carrier.com/commercial/en/in/investor/

The Members may generate login credentials by following instructions given in the Notes to Notice of the AGM for remote e-voting and e-voting. The same login credentials may also be used for attending the AGM through VC / OAVM.

The Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM including procedure for joining the AGM through VC / OAVM, the instructions for remote e-voting and e-voting during the AGM. Please write to the Secretarial Department of the Company at Carrier Technologies India Limited, Unit No. 4B, 2° Floor, The Centrium, Lal Bahadur Shastri Marg, Kurla West, Mumbai 400070, Maharashtra, India E-mail: gpccsindialegal@carrier.com and / or to the Registrar & Share Transfer Agent of Company at Adroit Corporate Services Pvt. Ltd. 17-20, Jafferbhoy Ind. Estate, 1^e Floor, Makwana Road, Marol Naka, Andheri (E), Mumbai - 400059, Maharashtra, India or by email to info@adroitcorporate.com for any assistance. Members are required to quote their folio number in al correspondence with the Company / Registrar & Share Transfer Agent of Company.

For Carrier Technologies India Limited

Sd/ Veera Venkata Prakash Bodla Managing Director DIN: 09178187

dishti dah | watcho

DISH TV INDIA LIMITED

Corp. Office: FC-19, Sector 16 A, Noida - 201301, U.P. Regd. Office: Office No. 803, 8th Floor, DLH Park, S. V. Road, Goregaon (West), Mumbai-400062 E-mail: investor@dishd2h.com, CIN: L51909MH1988PLC287553, Website: www.dishd2h.com Tel: 0120-5047000, Fax: 0120-4357078

NOTICE OF 35TH ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 35th Annual General Meeting (AGM) of the members of Dish TV India Limited will be held on Monday, September 25, 2023 at 05:30 PM (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (DAVM) to transact the businesses as set forth in the notice of the AGM of the Company dated with all the annlicable nro ns of the Con rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') and the provisions of General Circular No. 10/2022 dated December 28, 2022 and othe Circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 issued by Securities and Exchange Board of India ("Circulars").



Place: Noida

ated: 2nd September, 2023

DREDGING CORPORATION OF INDIA LIMITED (CIN: L29222DL1976PLC008129) Registered Office: CORE-2, FIRST FLOOR, "SCOPE MINAR", PLOT NO. 2A & 2B, LAXMINAGAR DISTRICT CENTRE, DELHI- 110091, INDIA Corporate Office: "DREDGE HOUSE", H.B. COLONY MAIN ROAD, SEETHAMMADHARA, VISAKHAPATNAM, A.P.530022, INDIA mail/klabbinstric/doi: I.a. in WhomitaNthrea, India acom Phase No. 10901, 252250 Eav No. 10901, 250551 /www.dredge-india.com Phone No.:0891-2523250 Fax No.:0891-256058@

NOTICE OF 47[™] ANNUAL GENERAL MEETING (AGM) FOR THE F.Y. 2022-23

1) Notice is hereby given that 47th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Wednesday, 27th September 2023 at 03:00 PM (IST) i.e. 15:00 Hrs. through Video Conference ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') without physical presence of the members at a common venue, to transac the business as set forth in the Notice of the AGM. The venue of the said meeting shall be deemed to be the Registered Office of the Company at Core-2, First Floor, "Scope Minar", Plot No. 2A & 2B, Laxminaga District Centre, Delhi - 110091, India.

2) The AGM will be convened in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and in compliance with Circular No.20/2020 dated 5th May'2020 read with Circular No.14/2020 dated 8th April'2020, Circular No.17/2020 dated 13th April'2020, Ćircular No.33/2020 dated 28th Sept'2020, Circular No.39/2020 dated 31^{ed} Dec'2020. Circular No.20/2021 dated 8th Dec'2021 and Circular No.03/2022 dated 5th May'2022 issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular dated 12th May'2020, 15" May'2022, General Circular 11/2022 dated 28,12,2022 issued



NLC India Limited

'Navratna' - Government of India Enterprise Registered Office: No.135, EVR Periyar High Road, Kilpauk, Chennai 600 010 Corporate Office: Block-1, Neyveli - 607 801, Cuddalore District, Tamil Nadu. CIN: L93090TN1956GOI003507. Website: <u>www.nlcindia.in</u> email: <u>investors@nlcindia.in</u> Phone No.: 044-28369139

NOTICE TO THE SHAREHOLDERS 67[™] ANNUAL GENERAL MEETING THROUGH VIDEO CONFERENCING/OTHER AUDIO VISUAL MEANS

NOTICE is hereby given that the Sixty Seventh (67th)Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Tuesday 26" September, 2023 at 11:00 (IST) Hours through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM), without the physical presence of the Members at a common venue in compliance with all applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act) read with applicable rules thereunder, SEBI (Listing Obligations & Disclosures Requirement) Regulations, 2015 (SEBI Listing Regulations) and in accordance with the applicable circulars issued by Ministry of Corporate Affairs/Securities and Exchange Board of India to

Place: Jalandhar

Date: September 02, 2023

transact the businesses as set out in the Notice of the AGM. Fhe Company has sent the Notice of 67" AGM together with the Integrated Annual Report for the Financial Year 2022-23 or 2rd September, 2023 through electronic mode to the Members whose email addresses are registered with the Company/ Depository Participants/ Registrar & Transfer Agent, as the case may be. The above Report & the AGM Notice is also available in the website of the Company at www.nlcindia.in, websites of the Stock Exchanges where the shares of the Company are listed viz. www.bseindia.com and www.nseindia.com and in the website of National Securities Depository Limited (NSDL) i.e. www.evoting.nsdl.com, appointed by the Company for providing remote e-voting/e-voting facility at the AGM.

an 2021 and 13 SEBL(" accordance with the aforesaid Circulars, members will be able to attend the AGM through VC / OAVM Members participating through the VC / OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

3) The company pursuant to Section 108 of the Act, read with Rule 20 of (Management and Administration) Rules, 2014 and other rules if applicable made thereunder as amended from time to time and Regulatior 44 of the SEBI (LODR) Regulations, 2015, has provided e-voting facility (remote e-voting and e-voting during AGM) to members to cast their vote electronically through electronic voting system Notice of AGM is sent only by electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company Depositories. The Notice convening the AGM is available on the Company's website https://www.dredgendia.com/, websites of the Stock Exchanges i.e. BSE (www.bseindia.com), NSE (www.nseindia.com) and CSE (www.cseindia.com) respectively and website of National Securities Depository Limited (NSDL) and Central Depository Services (India) Limited (CDSL).

4) The members are provided with the facility to cast their vote on all the resolutions set forth in the Notice of AGM using an electronic voting system from the place other than the venue of the AGM (remote "e-voting") and the business may be transacted through remote evoting. The details relating to remote e-voting are given in the Notice of AGM.

5) The remote E-voting facility shall commence on Sunday, 24th September 2023 at 9.00 A.M. and ends or Tuesday, 26th September 2023 at 5.00 P.M.

6) A person whose name is recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial owners maintained by the Depositories as on Wednesday, 20th September 2023 ("cut-off date" only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM.

7) Any person who acquires the shares of the Company and becomes Member of the Company after the Notice has been sent electronically and holds shares as on the cut-off date i.e., 20th September 2023, may obtain the User-ID and password by sending request at helpdesk@nsdl.co.in, rta@alankit.com.

8) The remote e-voting module shall be disabled by the NSDL / Alankit Assignments limited for voting after 5.00 P.M. on 26th September 2023 and the Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time.

9) The facility for e-voting shall also be made available at the meeting on 27th September 2023 and Members attending the meeting who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right during the AGM.

10) The members who have cast their vote by remote e-voting may also attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.

11) In case of gueries and grievances concerned with the remote e-voting the members may contact Mr Virender Sharma, Manager (RTA), M/s. Alankit Assignments Limited [Unit: Dredging Corporation of India Limited], Alankit Assignments Limited | 205-208, Anarkali Complex | Jhandewalan Extension | New Delhi 110055, INDIA, +91-11-42541234 (L) | (W) www.alankitassignments.com | (E) rta@alankit.com. 12) Notice is further given that pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 of the SEBI (Listing

Obligations & Disclosures Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Wednesday, 20th September 2023 to Wednesday, 27th September 2023 (both days inclusive) for the purpose of the AGM.

13) Members holding shares in physical mode/ dematerialised mode, who have not registered /updated their email addresses with the Company/ Depository Participants, are requested to register / update the same by sending scanned copy of duly signed letter by the member mentioning their name, address, folio number, number of shares held with the company/ Depository Participants along with attaching a selfattested copy of PAN card & one of the following document Aadhar Card, Driving License, Utility bill, or any other government document in support of address proof in physical cases to Mr. Virender Sharma Manager (RTA), M/s. Alankit Assignments Limited [Unit: Dredging Corporation of India Limited], Alankit Assignments Limited | 205-208, Anarkali Complex | Jhandewalan Extension | New Delhi- 110055, INDIA, +91-11-42541234 (L) | (W) www.alankitassignments.com | (E) rta@alankit.com.

14) The detailed process and manner for joining the AGM & casting votes on the business as set out in the Notice through e-voting has been provided in the Notice of the AGM. The details of the same will also be available on the website of the company www.dredge-india.com.

15) Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or through Insta Poll during the AGM.

16) Shri. Sachin Agarwal of M/s. Agarwal S. & Associates, Practicing Company Secretary (Membership No 5774) has been appointed as scrutinizer to scrutinize the remote e-voting process and voting at the AGM, in a fair and transparent manner

17) The results declared along with the report of the scrutinizer shall be placed on the company's website within 48 hours of passing of the resolutions and the same will be simultaneously communicated to the Stock Exchanges for information of all concerned.

By Order of the Board For Dredging Corporation of India Limited P. Chandra Kalabhinetri

Company Secretary & Compliance Officer

Members may further note that:

- The business(es) as set out in the Notice of the AGM, will be transacted through remote e-voting or e-voting facility at the AGM
- The voting rights of the Members shall be in proportion to their share in the paid-up Equity Share Capital of the Company as on the cut-off date i.e., Tuesday, 19th September, 2023. A person whose name is recorded in the Register of Members/Beneficial Owners as on the cut-off date shall only be entitled to avail the facility of remote e-voting/e-voting at the AGM and a person who is not a Member as on the cut-off date should treat the Notice of the AGM for information purpose only.

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, 20th September, 2023 to Tuesday, 26th September, 2023 (both days inclusive) for the purpose of payment of dividend and AGM of the Company.

- The Notice of the AGM, inter-alia includes the process and manner of remote e-voting/e-voting and instructions for participation in the AGM
- The remote e-voting period commences on Friday, 22rd September, 2023 at 9:00 A.M.(IST) and ends on Monday, 25th September, 2023 at 5:00 P.M. (IST) The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time
- Any person who acquires shares and become Member of the Company after dispatch of Notice and holding shares as on cutoff date i.e., Tuesday, 19th September, 2023 may obtain login ID and password by sending a request over e-mail at evoting@nsdl.co.in mentioning demat account number/folio number, PAN, name and registered address. However, Members who are already registered with NSDL for e-voting can use their existing User ID and password for casting their vote through remote e-voting / e-voting at the AGM.
- vii. The login credentials for remote e-voting/e-voting during the AGM has been sent along with the Notice of the AGM to Members whose e-mail addresses are registered with the Company. Manner of voting for Members holding shares in physical form, dematerialized form or who have not registered their e-mail address with the Company is provided in the Notice of the AGM, which is also available on the website of the Company.
- viii. The facility of e-voting shall be made available at the AGM and Members attending the AGM but have not already cast their vote, may cast their vote electronically on business(es) set forth in the Notice of the AGM. Further, Members who have cast vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM but shall not be entitled to cast their vote once again at the AGM.
- x. M/s D. Hanumanta Raju & Co, Practicing Company Secretaries, has been appointed as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting and e-voting process in a fair and transparent manner.
- The results shall be declared within two working days of conclusion of the meeting by posting the same on the website of the Company (www.nlcindia.in), website of NSDL (www.evoting.nsdl.com) and by filing with the Stock Exchanges. It shall also be displayed on the Notice Board at the Registered Office & Corporate Office of the Company.

The Final Dividend on equity shares if declared, at the AGM will be paid to the Members whose name appear in the Register of Members as on the Record Date i.e., Tuesday, 19" September, 2023. Manner in which the Members can give their mandate for receiving dividend directly in their bank accounts through the Electronic Clearing Service (ECS) or any other means is provided in the Notice of the AGM.

xii. Members who have not registered their e-mail ID are requested to register the same by following the procedure given:

In case of physical holding	Please visit <u>https://www.integratedindia.in/Corporate-Container.aspx</u> and follow the guidance for submission of KYC documents for registering the email and other details.
In case of Demat holding	Contact your respective Depositories and follow the process as advised by your DP

xiii. In case of electronic mode (for e-voting Instructions), Members may go through the instructions given in the Notice and in case of any queries/grievance in relation to voting by electronic means can be addressed to NSDL, Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013. Email: evoting@nsdl.co.in, Tel: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000

All correspondence with regard to the shares of the Company, communication of change of address, bank mandates, (if any) in case of physical shares, may be lodged with the Company or with the Registrar & Transfer Agent, Integrated Registry Management Services Private Limited, Unit: NLC India Limited, 2nd Floor, "Kences Towers", No.1 Ramakrishna Street, North Usman Road, T Nagar, Chennai - 600017, Phone: 044-28140801 to 803; Fax: 044-28142479; Email: corpserv@integratedindia.in. Members holding shares in electronic form are requested to intimate any change in their address/bank account to their respective Depository Participants.

for NLC India Limited R. UDHAYASHANKAR COMPANY SECRETARY

Place: Noida

Date: September 3, 2023

In compliance with the Relevant Circulars, the Notice of the AGM along with the Annual Report for the financia year 2022-23 has been electronically sent on Sunday, September 3, 2023 to those members who have registered their email IDs with the Company/Depository Participant(s). The copy of the Annual Report is also available or the Investor Section on the website of the Company viz. www.dishd2h.com and also on the Website of the Stock Exchange(s) i.e. BSE Limited (BSE) and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and also on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com. The relevant documents pertaining to the items of business to be transacted at the AGM shall be kept open for inspection by the members online during the AGM through video-conference.

The venue of the meeting shall be deemed to be the Registered Office of the Company. Members participating through VC/OAVM shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act. The facility for intment of Proxies by the Members will not be available since this AGM is being conducted through VC/OAVM.

Instructions for remote E-voting and E-voting during the AGM:

- Pursuant to section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration Rules 2014 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations 2015 the Company is pleased to provide the facility to the members to exercise their right to yote by electronic means on resolutions proposed to be passed at AGM. Members holding shares either in physical form or dematerialized form as on Monday, September 18, 2023 (cut-off date), can cast their vote electronically through electronic voting system (remote e-voting) of NSDL at www.evoting.nsdl.com. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting at the AGM.
- The remote E-voting period will commence at 9:00 AM (IST) on Thursday, September 21, 2023 and will end at 5:00 PM (IST) on Sunday, September 24, 2023. Thereafter the E-Voting module shall be disabled by NSDL. Once the vote on a resolution is cast by members, the members cannot modify it subsequently
- Members who have acquired shares after the sending of the Annual Report through electronic means and before the cut-off date i.e. Monday, September 18, 2023, may obtain the USER ID and Password by sending a request at evoting@nsdl.co.in or Investor@dishd2h.com. However, if a person is already registered with NSDL for remote e-voting then you may use your existing USER ID and Password, and cast your vote. Members attending the AGM who have not cast their vote by remote e-voting shall be eligible to cast their vote through e-voting during the AGM. Members who have voted through remote e-voting shall be eligible to attend the AGM, however they shall not be eligible to vote at the meeting.
- Shareholders Members holding shares in physical mode and who have not updated their email address with the Company are requested to update their email addresses by writing to the Link Intime India Private Limited, Registrar and Share Transfer Agent at rnt.helpdeskfölinkintime.co.in. Shareholders holding shares in dematerialized mode are requested to register/update their e-mail addresses with the concerned Depository Participant(s).
- The procedure of electronic voting is detailed in the Notice of the AGM and is also available on the website of NSDL viz, www.evoting.nsdl.com. In case of gueries, members may refer to Frequently Asked Questions (FAQS) and e-voting user manual for Members available in the download section of the e-voting website of NSDL www.evoting.nsdl.com. Members who need assistance before or during the AGM may send a request at evoting/Gnsdl.co.in or Contact NSDL at the designated email ID: evoting/dnsdl.co.in or call at 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000.
- Any guery or grievance connected with the AGM, other than E-Voting, may be addressed to the Company Secretary at Investorlddishd2h.com or at the corporate office address or members may contact M Surabhi Gangatirkar, Link Intime India Private Limited, the Registrar & Share Transfer Agent of the Company at C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083, Tel: +91 022 49186270, Fax: +91 022 49186060, E-mail: rnt.helpdesk@linkintime.co.in

For Dish TV India Limited

Sd/ Ranjit Singh Company Secretary & Compliance Office Membership No.: A15442

•		

Place : Visakhapatnam

Dated: 04-09-2023







Place : Chennai

Date

: 02.09.2023





PUBLIC SECTOR IS YOURS : HELP IT TO HELP YOU



टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

नोद. पत्ताः ११वा मजला, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल, मुंबई- ४०० ०१३. शाखेचा पत्ताः टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लि.लोढा आय-थिंक टेक्नो कॅम्पस, ए बिल्डिंग, ४था मजला, पोखरण रोड क्र. रलगत, टीसीएस मागे, ठाणे (प.), मुंबई-६०७.

स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठी विक्री सूचना

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ९ (१) अन्वये)

सिक्युरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्टूक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ऑम्ड एन्फ्रोसॅमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट, ॲक्ट २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट), रुल्स २००२ च्या नियम ९(१) च्या परंतुकांत्रय स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई–लिलाव विक्री सचना

सर्व सामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार/सह-कर्जदार किंवा त्यांचे कायदेशीर वारस/ प्रतिनिधी (कर्जदार) यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत ही टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लि., (टीसीएचएफएल) कडे गहाण आहे जिया कब्जा टीसीएचएफएल च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे ती खालील नमूद कर्जदार आणि सह-कर्जदार च्या एकूण रकमेच्या वसुलीसाठी ''जे आहे जेथे आहे'' आणि ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'', तत्त्वाने २१.०९.२०२३ रोजी विकण्यात येणार आहे. राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम खाली नमूद केलेली आहे. सूचना याद्वारे देण्यात येते की, विक्री पुढे ढकरणणे/खंडीत करण्याचा कोणताही आदेश नसल्यास सदर तारण मत्ता/ मिळकत सदर दि. २१.०९.२०२३ रोजी दु. २ वा. ई-लिलावाने विकण्यात येणार आहे. ई-लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी इअरचा डिमांड ुइफ्ट समाविष्ट मोहोरबंद लिफाफा २०.०१.२०२३ रोजी सायं. ५.०० वाजेपयंत किंवा तत्पूर्वी टीसीएचएफएल. च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे शाखेषा पत्ता टाटा कॅपिटल हाऊर्सिंग फायनान्स लि., लोढा आय-थिंक टेक्नो कॅम्पस, बिल्डिंग, ''ए'' ४था मजला, पोखरण रोड क्र. २ लगत, टीसीएस च्या मांगे, ठाणे (प.), मुंबई-४०० ६०७. येथे सादर करणे आवश्यक आहे. तारण मला/स्थावर मिळकतीची विक्री, ''जे आहे जेथे आहे अटीवर'' खालील दिलेल्या संक्षिप्त विवरणानुसार करण्यात येईल.

अनु क्र.	कर्ज खाते क्र. आणि शाखा	कर्जदार/ सह−कर्जदार, कायदेशीर वारसदार/ कायदेशीर प्रतिनिधी/ हमीदार यांचे नाव	मागणी सूचनेनुसार रक्तम आणि मागणी सूचनेची तारिख	राखीव किंमत	इसारा रक्षम	कब्जाचा प्रकार
Ŷ	टीसीएचएचएल०२१६००० १०००८८७१२ आणि टीसीएचआयएन०२९६००० १०००८८७३४	श्री. इस्माईल नोमनभाई पटनवाला श्रीम. फरीदा इस्माईल पटनवाला	करार क्र. टीसीएचएचएल०२९६०००१०००८८७१२ अंतर्गत तुमच्या द्वारे देय रु. १३४२२२१/- (रुपये तेरा लाख बेचाळीस हजार दोनशे एकवीस फक्त) आहे आणि करार क्र. टीसीएचआयएन०२९६०००१०००८८७३४ अंतर्गत तुमच्या द्वारे देय रु. १२५३७६/- (रुपये एक लाख पंचवीस हजार तीनशे श्याहातर फक्त) आहे एकूण रु. १४६७५९७/- (रुपये चौदा लाख सदुसष्ट हजार पाचशे सत्याण्णव फक्त) 	रु. १४,००,०००/- (रुपये चौदा लाख मात्र)	रु. १,४०,०००/- (रुपये एक लाख चाळीस हजार मात्र)	प्रत्यक्ष

म्थावर मिळकती चे वर्णनः मिळकत धारक क. ३०२. ३ रा मजला. बी विंग (यानंतर अपार्टमेंट असा उलेख). मोजमापित अंदाजे २३.८५ चौ मीटर्स चटर्ड क्षेत्र, इमारत नावे अमर ज्योत प्लॉट क. १९. गाव मामदाप . रेळ पूर्व ४१०१०१, रायगड महाराष्ट्र चे सर्व भाग आणि विभा

1.744	Ki 0 1 - 1 - 1 + 10 - 10 - 10 - 10	4 (14 - 11 - 11 - 11 - 11 - 11 - 11 - 11				
2	९८१६६७७ आणि	श्री. अविनाश बाबूराव पाटील	करार क्र. ९४६२६१५ अंतर्गत तुमच्या द्वारे देय रु. ११,७२,१६६/-	रु.	रु.	प्रत्यक्ष
1	९४६२६१५ आणि	श्रीम. सुशिला बाबूराव पाटील	(रुपये अकरा लाख बाहत्तर हजार एकशे सहासष्ट मात्र) आहे आणि करार	२१,००,०००/-	२,१०,०००/-	
1	ৎ४७२७४७ आणि		क्र. ९४७२७४७ अंतर्गत तुमच्या द्वारे देय रु. ४,८९,७४०/- (रुपये चार	(रुपये एकवीस	(रुपये दोन लाख	
1	१०२१५४१५		लाख एकोणनव्वद हजार सातशे चाळीस मात्र) आहे आणि करार क्र.	लाख मात्र)	दहा हजार मात्र)	
1			९८१६६७७ अंतर्गत तुमच्या द्वारे देय रु. २,१३,५५९/- (रुपये दोन			
1			लाख तेरा हजार पाचशे एकोणसाठ मात्र) आहे आणि करार १०२१५४१५			
1			अंतर्गत तुमच्या द्वारे देय रु. १,००,४८७/- (रुपये एक लाख चारशे			
1			सत्याऐंशी मात्र) आहे आणि एकूण रु. १९,७५,९५२/- (रुपये एकोणीस			
1			लाख पंच्याहत्तर हजार नऊशे बावन्न मात्र)			
1						
1			२८-०५-२०२१			

स्थावर मिळकतीचे वर्णनः फ्लॅट क्र. १५. तिसरा मजला, मंगलमय सीएचएस, विंग सी. स. क्र. ४. हिस्सा क्र. भाग, गाव मांडा, टिटवाळा, जिल्हा ठाणे, मोजमापित ४८५+४२२ ओपन टेरेस चौ.फ. (बीयए) किंव

_	111111	4 (14 414) 3114 14414					
	'n	९४७६६४९		रु. ४२४०९३७/- (रुपये बेचाळीस लाख चाळीस हजार नऊशे सदतीस	फ्लॅट क्र. १०८-	फ्लॅट क्र. १०८-	प्रत्यक्ष
			श्री. अमोल कृष्णा डोंगरीकर	मात्र)	रु.	रु.	
					१७,९०,०००/-	१,७९,०००/-	
				१७-०६-२०२१	आणि	आणि	
					फ्लॅट क्र. १०५-	फ्लॅट क्र. १०५-	
					रु.	रु.	
					१७,९०,०००/-	१,७९,०००/-	

स्थावर मिळकतीचे वर्णन: मिळकत १ नोंदणीकृत जिल्हा ठाणे आणि उप नोंदणीकृत तालूका कल्याण मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत सर्व्हे क्र. १५/भाग डोंबिवली पैकी गाव ठाकूलीं मोजमापित अंदाजे ४०० ची.मीटर्स येथे स्थित असलेले आणि वसलेले सिद्धीविनायक आर्केड १ ल्या मजल्यावर स्थावर मिळकत धारक फ्लॅट क्र. १०८, मोजमापित अंदाजे २७४ ची.फ. चटई क्षेत्र समाविष्ट बाल्कनी क्षेत्र आणि सह सीमाबद्ध

मिळकत २ नोंदणीकृत जिल्हा ठाणे आणि उप नोंदणीकृत तालुका कल्याण मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत सर्ल्हे क्र. १५/भाग डोंबिवली पैकी गाव ठाकूलीं मोजमापित अंदाजे ४०० चौ.मीटर्स वेथे स्थित असलेले आणि वसलेले सिद्धीविनायक आर्केड १ ल्या मजल्यावर स्थावर मिळकत धारक फ्लॅट क्र. १०५, मोजमापित अंदाजे ३०४ चौ.फ. चटई क्षेत्र समाविष्ट बाल्कनी क्षेत्र आणि सह सीमाबद

Х	१०६०३२७९ आणि	श्री. सुधिर सिताराम पाटील (कर्जदार),	करार क्र. १०६०३२७९ अंतर्गत तुमच्या द्वारे देय रु. १६,६६,०२६/–	रु.	रु.	प्रत्यक्ष
	१०६५५२५२ आणि	श्रीम. अर्चना सिताराम पाटील	(रुपये सोळा लाख सहासष्ट हजार सव्वीस मात्र) आहे आणि करार क्र.	१०,४०,०००/-	१,०४,०००/-	
	१०६४७३१०	(सह-कर्जदार)	१०६४७३१० अंतर्गत तुमच्या द्वारे देय रु. ९२,९४३/- (रुपये ब्याण्णव	(रुपये दहा लाख	(रुपये एक लाख	
			हजार नऊशे त्रेचाळीस मात्र) आहे आणि करार क्र. १०६५५२५२ अंतर्गत	चाळीस हजार मात्र)	चार हजार मात्र)	
			तुमच्या द्वारे देय रु. ५,०८,४७१/ – (रुपये पाच लाख आठ हजार चारशे			
			एकाहत्तर मात्र) आहे आणि एकूण रु. २२,६७,४४०/– (रुपये बावीस			
			लाख सदुसष्ट हजार चारशे चाळीस मात्र)			

१३-०५-२०२१

स्थावर मिळकतीचे वर्णनः कुळगाव बरलापूर महानगरपालिका, जिल्हा ठाणे, महाराष्ट्रच्या हद्दीत गाव शिरगाव, तालुका अंबरनाथ येथे स्थित जमीन धारक स क्र. १४८, हिस्सा क्र. १५ (व्ही), (एल), (डी), (के), (व्हाय), (बी), (आर) आणि (ई) वर बांधलेले प्रोजेस्ट इमारत क्र. ११-रेडवूड च्या तळमजल्यावर फ्लॅट धारक क्र. ००३, मोजमापित ३३.७७ ची.फू. चटई क्षेत्र (सह समाविष्ट बाल्कनी, कप बोर्ड क्षेत्र इ.) चे सर्व ते भाग आणि विभाग

ų	९९९५७३४	श्री. हरिप्रसाद पुष्पकर,	रु. १२,७२,०५७/- (रुपये वारा लाख वहात्तर हजार सत्तावण्ण फक्त)	रु. १५२२/ २०२०/	रु. १ मन्द्र र	प्रत्यक्ष
1		सौ. मालती मुन्नालाल पुष्पकर श्री. रविप्रसाद पुष्पकर		१७,३५,०००/– (रुपये सतरा लाख	१,७३,५००/- (रुपये एक लाख	
I .		ત્રા. રાવપ્રસાદ પુષ્પજ્ય	<i>१३–१२–२०२२</i>	(रुपय संतरा लाख पस्तीस हजार मात्र)	्रुपथ एक लाख त्र्याहत्तर हजार	
1				पस्तास हजार मात्र)	त्र्याहत्तर हजार पाचशे मात्र)	
L-						
स्थार	वर मिळकतीचे वर्णनः फ्लंट क्र	. २०२, २ रा मजला, युनिटी हाईट्स, मोजग	नापित अंदाजे ५१० चौ.फू. चटई, गाव मामदापूर, तालूका कर्जत, जिल्हा रा	यगड, महाराष्ट्र ४१०१० -	१ चे सबे भाग आणि	विभाग.
६	9625529	श्री. शांताराम शिवराम खाडे.	रु. १०,३६,५६०/– (रुपये दहा लाख छत्तीस हजार पाचशे साठ मात्र)	रु.	रु.	प्रत्यक्ष
1		सौ. भारती शांताराम खाडे		११,९५,०००/-	१,१९,५००/-	
I .			28-08-2088	(रुपये अकरा लाख	(रुपये एक लाख	
I .				पंच्याण्णव हजार	एकोणीस हजार	
				मात्र)	पाचशे मात्र)	
स्थार	वर मिळकतीचे वर्णनः चे सर्व ते	ो भाग आणि विभाग परिशिष्ट ए−उप प्रबंधक	5 कर्जत धारक स क्र. ६/२, ६/३, ९/१, ९/२, १०/२ए+२बी (नवीन स	क्र. १०/२ए/१), मौउं	ने तर्फे वारेडी, अनुक्रमे	मोजमापित
क्षेत्र (०९एच.३.५० आर आणि इमारत	प्लॅन नुसार च्या हद्दीत आणि नोंदणीकृत, उप	। जिल्हा, तालूका कर्जत, जि. रायगड मध्ये एक्जर्बिया वाराई नावे ज्ञात प्रोजेव	न्ट स्थित जमीन आणि मै	दानाचे सर्व ते भाग अ	ाणि विभाग.
परिशि	गष्ट बी: पहिल्या परिशिष्टात अधिव	क तपशिलवार वर्णन जमीनीवर बांधलेले अ	न्वये एक्झर्बिया वाराई नावे ज्ञात सदर कॉम्प्लेक्सच्या ए५ इमारतीमध्ये पहिल	या मजल्यावर स्थित रहि	वासीत फ्लॅट मोजमा	पेत २३.८८
चौ.मं	ीटर्स (संलंग्न २५७ चौ.फू.) चटई	क्षेत्र धारक १०५.				
ف	९१३१०१४	श्री. विवेक भाटीया,	रु. ४१,५०,२५०/- (रुपये एकेचाळीस लाख पन्नास हजार दोनशे पन्नास	रु.	रु.	प्रत्यक्ष
I .		सौ. अंज भाटीया	मात्र)	६२.५०.०००/-	६,२५,०००/-	
I .		3		(रुपये बासष्ट लाख	(रुपये सहा लाख	
I .			0 <u>9</u> - 0 <u>4</u> - 2 0 <u>8</u>	पन्नास हजार मात्र)	पंचवीस हजार	
I .					मात्र)	
रुधार	बर मिळकतीचे वर्णनः फ्लॅट क्र	२०३. २ रा मजला, ए विंग, एक्सल आवं	र्क रामदेव पार्क, मिरा रोड, पूर्व ठाणे ४०११०७ चे सर्व ते भाग आणि विभा	ग. सीमाबद्धः पर्वः देवः	तारा अपार्टमेंट. पश्चि	मः सेंट जॉन
	उत्तर: कोडियार एनक्लेव्ह, दक्षि					
			/ १९०/ २०१९) सिव्हिल जज, सिनिअर डिविजन,ठाणे समक्ष प्रलंबित आं	हे. सदर बाबीमध्ये टीसी	एचएफएल समक्ष स्टे	ऑर्डर मंजर
	नी नाही.		, , , , , , , , , , , , , , , , , , , ,	ç		
	टीसीएचएचएल०६२७०००	श्री, प्रेम नाथ योगी	करार क्र. टीसीएचएचएल०६२७०००१००००७७७२ अंतर्गत देय आणि	रु.	रु.	प्रत्यक्ष
ľ	१००००७७७२ आणि	त्रा. प्रम नाथ याना मे. जस्ट बेबी	भगर क्र. टासाएवएवएलवदर७०००२०००७७७७७५५ अतगत दय आणि थकबाकी रु. २६,४७,०४८/– (रुपये सव्वीस लाख सत्तेचाळीस हजार	रु. २०.२१.०००/-	۰. २.०२.१००/-	अरजयी
1	रीसीण्च आयण्न ०६ २७० ००	7. 45 991	अठेचाळीस मात्र) आणि करार क.	(रुपये वीस लाख	(रुपये दोन लाख	

मात्र)

टीसीएचआयएन०६२७०००१००००८१६४ अंतर्गत देय रु. ८२,४६३/–

(रुपये ब्याऐंशी हजार चारशे त्रेसष्ट मात्र) एकूण रु. २७,२९,५११/- (रुपये

क्र.

एकवीस हजार मात्र)

दोन हजार शंभर

मात्र)

टीसीएचआयएन०६२७०००

१००००८१६४



कॅरिअर टेक्नॉलॉजिस इंडिया लिमिटेड (पूर्वोक्त ज्ञात युटीसी फायर अँड सिक्युरीटी इंडिया लिमिटेड) सीआयएन क्र. एल२९१९३एमएच१९८१एफएलसी०२४३६४ नोंदणीकृत कार्यालयः युनिट क्र. ४ बी, २ रा मजला, दी सेंट्रीयम लाल बहादुर शास्त्री मार्ग, कुलो पश्चिम, पुंबई - ४०००७०, महाराष्ट्र, भारत दूरध्वनीः + ९१-२२-६१७००७००, फॅक्सः + ९१-१२४-४८२५३६१ संकेतस्थळ : https://www.carrier.com/com mercial/en/in/ ई-मेलः apccsindialegal@carrier.co

४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

सभासदांनो

१. एजीएम बोलाविण्याच्या सूचनेमध्ये नमूद व्यवसायाच्या व्यवहारासाठी कारभार व्यवहार मंत्रालय ("एमसीए")द्वारे निर्गमित अनुक्रमे, दिनांक ८ एप्रिल, २०२० रोजीचे, दिनांक एप्रिल १३, २०२० रोजीचे, दिनांक मे ५, २०२० रोजीचे, दिनांक १५ जून, २०२०, दिनांक २८ सप्टेंबर, २०२०, दिनांक ३१ डिसेंबर, २०२०, दिनांक १३ जानेवारी, २०२१ रोजीचे, दिनांक ८ डिसेंबर, २०२१, दिनांक १४ डिसेंबर, २०२१, दिनांक मे ५, २०२२ आणि दिनांक डिसेंबर २८, २०२२ रोजीचे सर्वसाधारण सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, २२/२०२०, ३३/२०२०, ३९/२०२०, ०२/२०२१, १९/२०२१ २१/२०२१ आणि ०३/२०२२ सहवाचता त्यान्वये नियमावली आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या ("ॲक्ट") सर्व प्रयोज्य तरतुदीनुसार व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ("व्हीसी") अन्य ऑडिओ व्हिज्युअल माध्यम ("ओएव्हीएम") द्वारे कॅरिअर टेक्नॉलॉजिस इंडिया लिमिटेडच्या ("कंपनी") सभासदांची एकेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ रोजी स. ०९.३० वा. भाप्रवे (भारतीय प्रमाणवेळ) घेण्यात येणार आहे

सदर एमसीए सर्क्युलर्सनुसार, वित्तीय विवरणपत्र, संचालकांचे अहवाल. लेखापरीक्षकांचे अहवाल आणि त्यासह जोडलेले इतर सर्व आवश्यक प्रपत्रे समाविष्ट वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवाल आणि एजीएमची सूचना ही कंपनी वा डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्याकडे नोंदणीकृत असणाऱ्या ई-मेल पत्त्यावर सर्व सभासदांना फक्त ईमेलद्वारे पाठविण्यात येतील. वरील नमूद प्रपत्रे कंपनीचे संकेतस्थळ https://www.carrier.com/ commercial/en/in/investor/ आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड ("**सीडीएसएल**") संकेतस्थळ www.evoting.nsdl.com येथेदेखील उपलब्ध असेल. ३. ई-मेल पत्ता अद्यावत करण्याकरिता/नोंदणीचे स्वरूपः

प्रत्यक्ष स्वरूपात धारण शेअर्स असलेले सभासद ज्यांनी कंपनी आणि/वा प्रबंधक आणि शेअर हस्तांतरण एजंट यांच्यासह त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत/अद्ययावत केलेला नाही त्यांनी कंपनीला gpccsindialegal@carrier.com येथे आणि/वा कंपनीचे प्रबंधक आणि शेअर हस्तांतरण एजंट यांना info@adroitcorporate.com येथे ई-मेल करून खालील प्रपत्रांची स्कॅन्ड प्रत पाठवून व्हीसी/ओएव्हीएम सुविधा मार्फत ४१ व्या एजीएममध्ये सहभागाकरिता लॉगिन तपशील आणि ४१ व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल प्राप्त करून त्यांचा ई-मेल अद्यावत करावा/नोंदणीकृत करावा

(i) त्यांचे नाव, फोलिओ क्र. आणि पत्ता नमूद असणारे स्वाक्षरीकृत विनंती पत्र (ii) पॅन कार्डाची साक्षांकित प्रत आणि

(iii) सभासदाच्या पत्त्याच्या पृष्ठ्यर्थ कोणत्याही प्रपत्रांची साक्षांकित प्रत (उदा. आधार कार्ड, डायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र कार्ड, पारपत्र)

डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात धारण शेअर्स असलेले सभासद ज्यांनी डिपॉझिटरी पार्टिसिपंट्ससह त्यांचा ई-मेल पत्ता अद्यावत केला नाही/नोंदणीकृत केलेला नाही, त्यांना त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्ससह त्यांचा ईमेल पत्ता आणि मोबाईल नंबर नोंदणी करण्याची विनंती आहे.

४. ई-मतदानाद्वारे मत देण्याचे स्वरूपः

४१ व्या एजीएमच्या सूचनेतील नमूद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी सर्व सभासदांना रिमोट ई-मतदान सुविधा ('रिमोट ई-मतदान') कंपनी पुरवेल. कंपनी ४१ व्या एजीएमदरम्यान ई-मतदान ('ई-मतदान') पद्धतीद्वारे मतांची सुविधादेखील पुरवेल. व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये सहभागाकरिता रिमोट ई-मतदान/ ई-मतदानाकरिता तपशिलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत देण्यात आली असून तुम्हाला लवकरच पाठविण्यात येईल आणि सदर कंपनीचे संकेतस्थळ https://www.carrier.com/ commercial/en/in/investor/ येथेदेखील उपलब्ध करून देण्यात येईल.

ई-मतदान/ ई-मतदानाकरिता एजीएमच्या सूचनेतील दिलेल्या खालील सूचना पाहन सभासद त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल निर्माण करू शकतात. सदर लॉगिन क्रेडेन्शियल व्हीसी/ओएव्हीएमद्रारे एजीएममध्ये उपस्थितीकरितादेखील वापरता येतील.

एजीएमदरम्यान मोट ई-मतदान/ ई-मतदानाकरिता सूचना, व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये सहभागाकरिता प्रक्रियेसह एजीएमच्या सूचनेतील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचण्याची सभासदांना विनंती आहे. कृपया कंपनीचे सचिवीय विभाग यांना कॅरिअर टेक्नॉलॉजिस इंडिया लिमिटेड, युनिट क्र. ४ बी, २ रा मजला, दी सेंट्रीयम, लाल बहादुर शास्त्री मार्ग, कुर्ला पश्चिम, मुंबई - ४०००७०, महाराष्ट्र, भारत, ई-मेलः gpccsindialegal@carrier.com आणि/वा कंपनीचे प्रबंधक आणि शेअर हस्तांतरण एजंट अड्रॉईट कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रा. लि., १७–२०, जाफरबॉय इंड. इस्टेट, १ ला मजला, मकवाना रोड, मरोळ नाका, अंधेरी (पू.), मुंबई - ४०००५९ महाराष्ट्र, भारत येथे, info@adroitcorporate.com येथे कोणत्याही सहाय्याकरिता ई-मेल करावा. कंपनी/कंपनीचे प्रबंधक आणि शेअर हस्तांतरण एजंट यांच्यासह सर्व पत्रव्यवहारात त्यांचा फोलिओ क्रमांक नमूद करण्याची सभासदांना आवश्यकता आहे.

कॅरिअर टेक्नॉलॉजिस इंडिया लिमिटेडकरिता

	सहा/ –
	वीरा वेंकटा प्रकाश बोदला
स्थळः हैदराबाद	व्यवस्थापकीय संचालक
तारीखः १ सप्टेंबर, २०२३	डीआयएनः ०९१७८१८७

ReLI∧NCe	रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड कॉर्पोरेट कार्यालय : ११ वा मजला, नॉर्थ साईड, आर-टेक पार्क, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, गोरेगाव
Asset Reconstruction	(पर्व), मंबई - ४०००६३.

तारण मत्तेच्या ई-लिलाव विक्रीकरिता जाहीर सूचना

सही/-

न्थळः नोएडा

दिनांकः 03 सप्टेंबर 2023

रेलायन्स ॲसेटस् रिकन्स्ट्रक्शन कंपनी लि., (आरएआरसी), **''आरएआरसी ०४९ (कल्याण जनता एसएमई) ट्रस्ट''** चे ट्रस्टी हे अभिहस्तांकिती आणि दि कल्याण जनता सहकारी बँक लि. सह निष्पादित केलेल्या ०४.०५.२०१८ **रोजीच्या अभिहस्तांकन कराराच्या** सुकृताद्वारे खालील नमूद कर्जदारांचे तारण धनको आहेत.

निम्नस्वाक्षरीकारांनी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टुक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूत्स २००२ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देत आहेत की खालील नमूद मिळकत यकबाकीच्या वसुलीकरिता ''ऑनलाईन ई−लिलाव'' च्या मार्गाने विकण्यात येणार आहे. मिळकती खालील नमूद इतर अटीच्या स्वरुपात **''जे आहे जेथे आहे**' "जे आहे जसे आहे" आणि "विना अवलंब" तत्वाने काटेकोरपणे विकण्यात येईल.

कर्जवार/हमीदाराचे नाव

उर्वरित थकीत मे. परमेश्वरी एंटरप्रायझेस, त्याचे मालक श्री. विनोद कन्हैयालाल निहलानी यांच्यामार्फत, शॉप नं. १, रीजेंसी गार्डन बिल्डिंग, सपना गार्डन जवळ, रतनदीप अपार्ट, जवळ, उल्हासनगर - ४२१००३, तसेच येथे: फ्लॅट न, २०२, २रा E.08.04.E0X.X0/-मजला, मनरसा पॅलेस सपना गार्डन, राज को-ऑप, हाऊ, सोसायटी, उल्हासनगर- ४२१००३,

दि. ३१.०७.२०२३ सह



डिश टीवी इंडीया लिमिटेड कॉर्पोरेट कार्यालयः FC-19, सेक्टर 16 A, नोएडा - 201 301, उ.प. नोंदणीकृत कार्यालयः कार्यालय क्र. 803, 8वा मजला, डीएलएच एस.व्ही. रोड. गोरेगाव (पश्चिम), मंबई-400062 ई-मेलः investor@dishd2h.com, CIN: L51909MH1988PLC287553, वेबसाईटः www.dishd2h.com दूरध्वनी क्रमांकः 0120-5047000. फॅक्स क्रमांकः 0120-4357078

35व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस आणि दूरस्थ इ-वोटिंग माहिती

याद्वारे नोटिस देण्यात येते की डिश टीवी इंडिया लिमिटेडच्या सदस्यांची 35व्या वार्षिक सर्वसाधारण सभा (*AGM' **सोमवार, 25 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 05:30 वाजला** (भारतीय प्रमाणवेळ) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (VC)/अन्य ऑडिओ विहजअल मिन्स (OAVM) सविधेद्वारे, कंपनी कायदा, 2013 ("कायदा") यातील सर्व लाग तरतदी आणि याखाली केलेले नियम आणि SEBI (उत्तरदायित्वांचे सूचन आणि प्रकटन आवश्यकता) नियमावली, 2015 ("सूचन नेयमावली"), त्याखाली केलेले नियम आणि 28 डिसेंबर 2022 च्या सामान्य परिपत्रक क्रमांक 10/2022 च्या तरतुर्व आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेली परिपत्रके आणि सिक्यरिटीज ॲन्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने जार केलेल्या परिपत्रक क्रमांक SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 दिनांक 5 जानेवारी 2023 ("परिपत्रके") अनुसार दिनांक 31 ऑगस्ट 2023 तारखेच्या कंपनीच्या AGMच्या नोटिसमध्ये नमूद कामकाज करण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे.

संबंधित परिपत्रकांच्या अनुसार, वित्तीय वर्ष 2022-23 साठीचा वार्षिक अहवाल AGM बोलावणारी नोटिससा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने 03 सप्टेंबर 2023 रोजी त्या सदस्यांना पाठवली जातील, ज्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे किंवा डिपॉझिटरीच्या सहभागी(गीं)कडे नोंदणीकृत असतील. वार्षिक अहवालाची प्रत कंपनीच्या www.dishd2h.com य वेबसाईटवर इन्वेस्टर विभागातसधा उपलब्ध आहे. तसेच स्टॉक एक्सचेंज(स) म्हणजे बीएसइ लिमिटेड (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE)च्या अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com तसेच नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या (NSDL) www.evoting.nsdl.com या वेबसाईटसवरदेखील जपलब्ध आहे. AGM मध्ये होणाऱ्या कामकाजाच्या मदांशी निगडीत संबंधित कागटपत्रे विहडीओ करन्सद्वारे AGMच्या दरम्यान सदस्यांद्वारे ऑनलाईन तपासणीकरिता खुली ठेवण्यात येतील.

या सभेचे ठिकाण कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय हे सभेचे ठिकाण समजण्यात येईल. VC/OAVM द्वारे सहभागी होणाऱ्य ादस्यांना कायद्याच्या कलम 103 खाली कोरमच्य उद्देशाने विचारात घेतले जाईल. सदस्यांद्वारे प्रॉक्सीजच्या नियक्तीसाती सविधा जपलब्ध नसेल कारण ही AGM VC/OAVM दारे करण्यात येत आहे.

रिमोट ई-वोटिंग आणि AGM दरम्यान ई-वोटिंगसाठी सूचनाः

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम 2014 याचा नियम 20 आणि सेबी (उत्तरदायित्वांचे सचन आणि प्रकटन आवश्यकता) नियम 2015 याचा नियम 44 सहवाचित या कायद्याच्या कलम 108 अनुसार, कंपनी AGMमध्य पारित करण्यास प्रस्तावित ठरावांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाचा हक्का बजावण्यासाठी सदस्यांना ही सुविधा पुरवताना कंपनीला आनंद होत आहे. सोमवार, 18 सप्टेंबर 2023 (कट-ऑफ दिनांक) रोजी प्रत्यक्ष किंव मटेरियलाईज्ड स्वरुपात समभाग धारक सदस्य www.evoting.nsdl.com वर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने NSDL च्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग सिस्टीमद्वारे (रिमोट ई-वोटिंग) त्यांचे मत देऊ शकतात. ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या नोंदीमध्ये किंवा कट-ऑफ दिनांक अनुसार डिपॉझिटरीजद्वारे देखभाल केलेले फायदेकारक मालकांचे रजिस्ट्रारमध्ये नोंदविले गेले आहे अशा व्यक्ती AGMमध्ये रिमोट ई-वोटिंग सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल

रिमोट ई-वोटिंगचा कालावधी गुरुवार, 21 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 9.00 वाजता (भारतीय प्रमाणवेळ) सुरु होईल आणि रविवार, 24 सप्टेंबर 2023 रोजी संध्याकाळी 5.00 वाजता (भारतीय प्रमाणवेळ) संपेल. त्यानंतर ई-वोटिंग मोड़युल NSDL द्वारे निष्क्रीय करण्यात येईल. एखाद्या ठरावावरील मतदान सदस्यांनी केल्यानंतर मध्ये सदस्य नंतर बदल करु शकणार नाहीत

इलेक्टॉनिक पद्धतीने वार्षिक अहवाल पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ दिनांक म्हणजे सोमवार. 18 सप्टेंबर 2023 पूर्वी समभाग अधिग्रहित केलेले सदस्य त्यांचा USER ID आणि पासवर्ड evoting@nsdl.co.in किंवा n investors@dishd2h.com या पत्त्यावर ईमेल पाठवून प्राप्त करु शकतील. परंतु, जर एखाद्या व्यक्तिने ई-योटिंगसाठी NSDL कडे यापूर्वीच नोंवणी केली असेल तर आपण आपला वर्तमान USER ID आणि पासवर्ड वापरुन, आपले मत देऊ शकता. रिमोर ई-वोटिंगद्वारे आपले मत न दिलेल्या AGM ला उपस्थित सदस्य AGM वरम्यान ई-वोटिंगद्वारे आपले मत देप्यास पात्र असतील. रिमोट ई-वोटिंगद्वारे मतवान केलेले सदस्य AGM ला उपस्थित राइण्यास पात्र असतील, परंतु ते बैठकीत मतदान करण्यास पात्र नसतील

प्रत्यक्ष स्वरुपात समभाग धारण करणारे भागधारक आणि ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे अपडेट केलेले नाहीत त्यांना विनंती केली जाते की त्यांनी mt.helpdesk@linkintime.co.in या लिंक इनटाईम इंडिया प्राययेट तिमिटेड, रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंटला लिहून त्यांचे ईमेल पत्ते अपडेट करावे. डिमटेरीयालाईज्ड स्वरुपात समभाग धारण करणाऱ्या भागधारकांना विनंती आहे की त्यांनी आपले ई-मेल पत्ते संबंधि डिपॉझिटरी सहभागी(गीं)द्वारे नोंदवावेत/अद्ययावत करावेत.


AGM च्या नोटिसीमध्ये तपशिलवार दिलेली इलेक्टॉनिक मतदानाची प्रक्रिया NSDL ची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर देखील उपलब्ध आहे. काही प्रश्न असल्यास सदस्य NSDL ची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर डाऊनलोड विभागात उपलब्ध असलेल्या वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQS) आणि ई-वोटिंग युजर मॅन्युअलचा संदर्भ घेऊ शकतात. ज्या सदस्यांना AGM पूर्वी किंवा दरम्यान सहाय्य हवे असेल ते evoting@nsdl.co.in वर एक विनंती पाठवू शकतात किंवा NSDL यांना निर्धारित ईमेल ID: evoting@nsdl.co.in वर संपर्क साधू शकता किंवा 022 - 4886 7000 आणि 022 - 2499 7000 वर कॉल करा शकतात

ई. तोटिंगखेरीज AGM संबंधी कोणतीही चौकशी किंता तकार कंपनी सेकेटरी यांना investor@diebd2b.com य पत्त्यावर किंवा कॉर्पोरेट कार्यालय पत्त्यावर पाठव शकतात किंवा सदस्य यांच्याशी संपर्क साध शकतात: सुश्री सुरभी ांगातिरकर,, लिंक इनटाईम इंडिया प्राययेट लिमिटेड, कंपनीचे निबंधक आणि शेअर हस्तांतरण एजंट C-101, 247 पार्क, LBS मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - 400 083, दूरध्वनी: +91 022 49186270, फॅक्स: +91 022 49186060, ई-मेल: rnt.helpdesk@linkintime.co.in.

डिश टीवी	ंतितार	ਤਿਸੀਸਤੇ ਕ	कविन
1341 CI41	કાહવા	101903	onecu

हस्ता./-रणजित सिंग

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी सदस्यत्व क्रमांकः A15442



एस. के. कन्स्ट्रक्शन द्वारा
तिचे प्रोप्रायटर केतन टी. पांचाळ, प्रौढ, पेशा
व्यवसाय, ज्यांचा निवासी पत्ता फ्लॅट क्र. ४०५,
बिल्डिंग क्र. ११, ओस्तवाल ऑर्चिड, बेवर्ली
पार्क, प्रथमेश हेरिटेज जवळ, मिरा रोड (पूर्व),

			सत्तावीस लाख एकोणतीस हजार पाचशे अकरा मात्र)				मजला, मनरसा पलस सपना गाडन, राजू का-आप. हाऊ. सासायटा, उल्हासनगर- ४२१००३. [द. ३१.०७.२०२३ सह २) श्री नरस् कोडमल निहलानी, -१० येथे, भगत कंवरम सोसायटी, विभाग-२४, उल्हासनगर- ४२१००३, तसेच येथे: संपूर्ण प्रदानाच्या	पाक, प्रथमश हारटज जवळ, 1मरा राड (पूव), ठाणे-४०११०७. ज्यांच्या कार्यालयाचा पत्ता	
			 २५२०२१				फ्लॅट क्र. १४, जीवन छाया कॉम्प्लेक्स, देना बँकेच्या मागे, उल्हासनगर- ४२१००२. तारखेपर्यंत त्यावरील	कार्यालय क्र. २६, १ला मजला, क्रिस्टल	
	िल्लान्स् के नार्ष न	 	रप-०प-१०१९ लासोपारा पश्चिम, तालुका बसई, जिल्हा पालघर येथे स्थित गाव निलेमोरे चा		25.0 (जना ज 8/2)	विराग क	३) श्रीमती हर्षा विनोद निहलानी, फ्लॅटनं. २०२, दुसरा मजला, मनसा पॅलेस, सपना गार्डन जवळ, राजू को-ऑप पुढील व्याज	प्लाझा, मिरा रोड स्टेशन जवळ, मिरा रोड	
			लासापारा पारचम, तालूका वसइ, जिल्हा पालवर येथे स्थित गाव निलमार चा ध्ये डी विंग मध्ये रहिवासीत फ्लॅट क्र. ४०५, मोजमापित ४८.५५ चौ.मीटर्स (बिंग				सोसायटी, उल्हासनगर – ४२१००३, तसेच येथे: – १९, शिव–दर्शन को–ऑप. हाऊ. सोसायटी, ओ.टी. विभाग, जिल्हा ठाणे. उल्हासनगर – ४२१००३.	(पूर्व), ठाणे-४०११०७. मोबाईल क्र.	
		र, उत्त्तर: साई लीला टॉवर, दक्षिणेला: स					२७.१०.२०२२ ४) श्री कन्हैयालाल कोड्मल निहलानी, फ्लॅट क्रमांक १४ येथे, जीवन छाया कॉम्प्लेक्स, देना बँकेच्या मागे, उल्हासनगर –	९७०२८५४८०१. ईमेल: ketanpanchal23@gmail.com	
९	१०५३३६६२	श्री. गुरुनाथ सुर्यकांत बने	 २५३६९७३/- (रुपये पंचवीस लाख छत्तीस हजार नऊशे त्र्याहत्तर 	रु.	रु.	प्रत्यक्ष	४२१००२, तसेच येथे: दुकान क्र. १०२६, देना बँकेजवळ, फर्निचर बाजार, उल्हासनगर - ४२१००२, तसेच येथे: फ्लॅट	प्रतिवादी	
		श्री. संदेश सुर्यकांत बने	मात्र)	२२,४०,०००/-	२,२४,०००/-		क्र. −३७,३रा मजला, किरापी सीएचएस लि., ओ.टी. विभाग, उल्हासनगर − ४२१००३.	प्रति,	
				(रुपये बावीस लाख चाळीस हजार मात्र)	(रुपये दोन लाख चोवीस हजार		 भी. दिलीप भिकाचंद माखिजा, ए-२, ५०१ मोहनज्योत को-ऑप. हाऊ. सोसायटी, शिवमंदिर रोड, अंबरनाथ (पूर्व), मुंबई-४२१५०१. 	एस. के. कन्स्ट्रक्शन द्वारा	
			<i>₹द−<i>₹6₹ζ</i></i>	चाळास हजार मात्र)	चावास हजार मात्र)		मिळकतीचे वर्णन राखीव किंमत इअर रक्तम	तिचे प्रोप्रायटर केतन टी. पांचाळ, ज्यांचा	
स्थावर वि	मेळकतीचे वर्णनः नोंदणीकृत	। जिल्हा ठाणे आणि उप नोंदणीकृत तालूका क		। व, डोंबिवली(पश्चिम), ग	,	२१२०१ येथे	उल्हासनगर महानगरपालिका, ठाणे, मुंबईच्या हदीत प्लॉट क्र. १४/२४ आणि १४/२६, यु क्र. रु. ३.७०,०००/–	निवासी पत्ता फ्लॅट क्र. ४०५, बिल्डिंग क्र. ११, ओस्तवाल ऑर्चिड, बेवर्ली पार्क, प्रथमेश	
			६०० चौ.मीटर्स समाबिष्ट गाव ठकूलीं येथे स्थित असलेले भाग आणि विभागावर स्थि				७६(भाग), शीट क्र. ४८, राजू को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी, उल्हासनगर ४२१००३ वर स्थित ३०,००,०००/- (रुपये तीन लाख	हेरिटेज जवळ, मिरा रोड (पूर्व), ठाणे-	
रा मजल	।, फ्लॅट क्र. ३०७			1			आणि बांधलेले मानसा पॅलेस, दुसरा मजल्यावर रहिवासीत फ्लॅट क्र. २०२, बिल्ट अप क्षेत्र मोज. अंदाजे (रुपये तीस लाख फक्त)	४०११०७. ज्यांच्या कार्यालयाचा पत्ता	
१०	टीसीएचएचएल	श्री. प्रतिक राजेशकुमार हरियानी	कर्ज खाते क्र. टीसीएचएचएल०२८९०००१ ००००५६९४ अन्वये	रु.	रु.	प्रत्यक्ष	१०११ चौ.फूटसचे सर्व ते भाग आणि विभाग. फक्त)	कार्यालय क्र. २६, १ला मजला, क्रिस्टल	
	০२८९०००१ ০০০০५६९४ आणि	मे. किड्स वर्ल्ड सौ. रिताबेन राजेश हरियानी	तुमच्या द्वारे थकीत आणि देय रु. ७८,८७,४४०/- (रुपये अठ्ठ्याहत्तर लाख सत्त्याऐंशी हजार चारशे चाळीस मात्र) आणि कर्ज खाते क्र.	८५,००,०००/- (रुपये पंच्याऐंशी	८,५०,०००/- (रुपये आठ लाख		लिलाव कार्यक्रमांचे तपशील मिळकतीचे निरिक्षण: १३.०९.२०२३ सकाळी ११.०० ते. ते दपारी ०१.०० . बोली सादर करण्याची शेवटची तारीख: २०.०९.२०२३	प्लाझा, मिरा रोड स्टेशन जवळ, मिरा रोड	
	टीसीएचआयएन	सा. ।रताजन राजरा हारवाना	टीसीएचआयएन०२८९०००१ ००००५८३१ अन्वये तमच्या द्वारे थकीत	(रुपय प व्याएशा) हजार मात्र)	(रुपय आठ लाख पन्नास हजार मात्र)		ई−लिलावाची तारीख २१.०९.२०२३ दुपारी ०३:०० दरम्यान. दुपारी ०४:०० ते (प्रत्येकी ५ मिनिटांच्या विस्तारासह)	(पूर्व), ठाणे-४०११०७. मोबाईल क्र.	
	02680008		आणि देय रु. २,८२,६२७/- (रुपये दोन लाख ब्याऐंशी हजार सहाशे				ई-लिलाव विक्रीच्या अटी आणि शर्ती	९७०२८५४८०१. ईमेल: ketanpanchal23@gmail.com.	
	००००५८३१		सत्तावीस मात्र) एकूण रु. ८१,७०,०६७/- (रुपये एक्याऐंशी लाख सत्तर				१. मिळकत राखीव किंमतीखाली विकली जाणार नाही आणि विक्री सुरक्षित धनको म्हणून (आरएआरसी) च्या मंजुरीअधीन राहील. मिळकती ''जे आहे हे जेथे	सूचना घ्यावी की, सदर सन्माननीय न्यायालय	
			हजार सदुसष्ट मात्र)				आहे'' आणि ''जे आहे जसे आहे'' आणि ''विना अवलंब'' तत्त्वाने काटेकोरपणे विकण्यात येतील.	खालील अनुतोषांकरिता वरील नावाच्या	
							 ई-लिलाव आरएआरसीचे मान्यताग्राम सेवा पुरवठादार मे. एआरसीए ईमार्ट प्रायक्हेट लिमिटेड यांची वेबसाईट https://www.auctionbazaar.com (मे. एआरसीए ईमार्ट प्रायक्वेट लिमिटेड चे वेबपोर्टल) मार्फत करण्यात येईल, ई-लिलावाच्या निविदा दस्तावेज समाविष्टीत असलेले ऑनलाईन ई-लिलाव बोली 	प्रतिवादींद्वारे ०३ ऑक्टोबर, २०२३ रोजी स. ११	
स्थावर	मिळकतीचे वर्णनः कल्याण	। डोंबिवली महानगरपालिका आणि उप ने		।लूका कल्याण, जिल्हा	ठाणे येथे स्थित जमीन	धारक जुना	रजारतार इमाट प्रायकृट (रामटड ये येवनाररा) मारुप करण्यात येइरा. इमारारावाण्या मायदा दस्ताय के समायदात जसरारा जामराइम इमाराराय बासा प्रपन्नासह ऑनलाईन ई-लिलावाच्या सर्व सामान्य अटी आणि शर्ती वेबसाईट www.rarci.com आणि https://www.auctionbazaar.com इच्छुक	वा. मध्यान्ह वेळी न्यायालय खोली क्र. २ मधील पीठासिन सन्माननीय न्यायाधिश श्रीम.	
सर्व्हे क्र	त्र क्र. २५५, हिस्सा क्र. १, सीटीएस क्र. ३३३३ (भाग) आणि तसेच धारक पालिका मिळकत क्र. सी०१०००४१७२०० वर बांधलेले न्यु मनिष को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि. नावे बोलीदाराने संबंधित दस्तावेज डाऊनलोड करावा सेवा पुख्वउादारांचे संपर्क क्र. किंवा खाली नमूद पत्थावर संपर्क करावा. मे. एआरसीए ईमार्ट प्रायवहेट								
	त सोसायटीचा मनिष अपार्टमेंट नावे ज्ञात इमारतीमध्ये ३ रा मजल्यावर फ्लॅट क्र. बी/६, मोजमापित ९०० चौ.फू. चर्टई क्षेत्र (जे समाविष्ट बाल्कनी) चे सर्व ते भाग आणि विभाग. लिमिटेडचे संपर्क पुढील प्रमाणे: संपर्क व्यक्ती श्री.शिवारामकृष्णा, मो. ८३७०९६९६९६ आणि मह्नेश, भोबा: ९५८१४९८९९९ आणि								
लिलाबात सर्वसामान्य जनतेला व्यक्तिशः त्यांची बोली सादर करण्यासाठी निमंत्रित करण्यात येत आहे. कर्जदार/ सह-कर्जदार यांना याद्वारे सदर सूचनेच्या प्रकाशानाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत पुढील १६०३७२६९९९ ई–मेल: shiva@auctionbazaar.com आणि mallesh@auctionbazaar.com.								वादी त्यामुळे विनंती करतात की:- ए. घोषित करावे की, २४/०१/२०२० रोजीस	
	थाजासह संपूर्ण धकवाकांचा मरणा करण्याचा शवटचा संघा दण्यात पात, कसूर करण्याता । वक्रा पराशाष्ट्रानुंसार करण्याता थहतः , प्रायकृत आधका-याकड वराति संदर धकवाको, व्यांज आण वर्त्त (विकन्तिया) प्रवर्त्त प्रिय क्रिकेता प्रयाधानकर प्राया त्याना प्रायाधानकर प्राया त्याना दिक्राणी वर्षे हता स्वर धकवाको, व्यांज आण कळविण्यात येईल.								
			त विकलेल्या मिळकतीमध्ये कोणतेही हितसंबंध संपादित करण्यासाठी प्रत्यक्ष			४. इच्छुक बोलीदारांनी स्वसांक्षांकीत केवायसी दस्तावेज (पॅन, आधार कार्ड इ.) सह इअर भरणा केल्याच्या तपशिलासह विहित नमुन्यात त्यांची बोली सादर	हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी मात्र) ची एकूण		
	· · · · · · · · · · · · ·		गे खालील पुढील अटींच्या अधीन राहील : ई−लिलाव प्रत्येकी १० मिनिटांच्या	। अमर्याद विस्तारासह २	११.०९.२०२३ रोजी वु	करायची आहे आणि ती ११ वा मजला, नॉर्थ साईड, आरटेक पार्क, वेस्ट एक्स्प्रेस हायवेलगत, गोरेगाव (पूर्व), मुंबई – ४०००६३ येथे रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रवशन कंपनी लिमिटेड (आरएआरसी) च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे jayesh.more@relianceada.com आणि			
दु, ३.०० दरम्यान पॉटेल http://bankauctions.in मार्फत करण्यात बेईल.							vinod.pawaskar@relianceada.com आणि कडे ईमेलद्वारे सादर करायची आहे. त्यानंतर पार्टिसिपेशन आयडी आणि पासवर्ड फक्त त्यांच्या ईमेल वर	दाखल झाल्याच्या तारखेपासून द.सा. २४% वैधानिक दराने व्याजासह एकत्रित वरील सदर	
अटी आणि शर्ती: १. येथील परिशिष्टात विनिर्दिष्ट मिळकतीचे तपशील हे निम्नस्वाक्षरीकारांच्या योग्य माहितीनुसार नमूद करण्यात आले आहेत, परंतु निम्नस्वाक्षरीकार सदर उद्घोषणेमधील कोणतीही चूक, चुकीचे विवरण किंवा वगळणे यासाठी उत्तरदायी नाहीत. बोली रक्कम किंवा बोलीदारासह कोणताही वाद उद्भवल्यास संचाची तारण धनकोंच्या निर्देशांच्या अधिन लिलावात पुन्हा विक्री करण्यात येईल. २. मिळकत राखीव						कळविण्यात येईल. बोली सादर करण्याची अंतिम तारीख २०.०९.२०२३ रोजी साय. ५ वा. पर्यंत आहे. कोणत्याही कारणाकरिता उशीरा प्राप्त झालेले बोली	दाव्याच्या तपशिलानुसार वादींना प्रतिवादीद्वारे		
विषयों केव पोळण जाताठा उत्तराजा नाहार, जाता संकेश का जातात्रात्व का जाताहा पाय उद्नवरणां से यापा तारण पोका जया गयता जा पा तिराव ति कुहा प्रक्री करण्यात प्रथत के तिका तिव्या क्षेत्र स्थाप केत केव किस्तीच्या खाती किस्तीच्या खारी किस्तीच्या खारी किस्तीच्या खारी किस्तीच्या खारी किस्तीच्या के किस्तीच्या खारी किस्तीच्या खारी किस्तीच्या खारी किस्तीच्या के किस्तीच्या के किस्तीच्या के किस्तीच्या खारी किस्तीच्या खारी किस्तीच्या खारी किस्तीच्या के किस्तीच्या के किस्तीच्या के किस्तीच्या खारी के किस्तीच्या खारी के किस्तीच्या के किस्तीच के किस्तीच्या के किस्तीच्या के किस्तीच्या के किस्तीच्या के के किस्तीच के किस्तीच के किस्तीच के किस्तीच के किस्तीच के किस्तीच के किस्तीच्या के किस्तीच्या के किस्तीच के के किस्तीच के किस्तीच के किस्तीच्या के किस्तीच्या के किस्तीच्या के किस्तीच के किस्तीच के किस्तीच्या के किस्तीच के किस्त						प्रपत्र किंवा इअर विचारात घेतली जाणार नाही. इअर शिवाय बोली आणि राखीव किमतीच्या खालील बोली तडकाफडकी फेटाळण्यात येतील.	देय आणि थकीत आहे.		
हाऊसिंग फायनान्स लि.'' च्या नावे डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात इसारा रकमेसह परिपूर्ण असाव्यात. एनईएफटी/आरटीजीएस/आयएमपीएस द्वारे इअर चा भरणा करण्याकरीता, कृपया प्राधिकृत अधिकान्यांशी संपर्क							५. आरएआरसी किंवा सेवा पुरवठादार नेटवर्कचा अडथळा अचानक बंद होणे यासाठी बोलीदारांच्या भागावर कोणतीही उणिव/कसुरीसाठी जबाबदार राहणार नाहीत. बोलीदारांना पर्याय म्हणून पॉवर बँक अप इ. असे सर्व आवश्यक पर्याय करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.	बी. वसुली आणि/किंवा प्रदानापर्यंत वाद	
साधावा. अयशस्वी बोलीदारांना डिमांड ड्राफ्ट लिलावानंतर परत करण्यात येईल. ५. उच्चतम बोलीदारांना संचाचे खरेदीदार म्हणून घोषित करण्यात येईल मात्र तो/ती बोलीसाठी कायद्याने पात्र असावेत आणि पुढे त्यांची							 इसारा अनामत रकम चालु खाते क्र.०१९०१११०००००१४४, बँकेचे नाव : कल्याण जनता सहकारी बँक, शाखा: दादर (पूर्व). लाभकारीचे नाव : 	दाखल झाल्याच्या तारखेपासून द.सा. २४%	
बोली रकम राखीव किंमतीपेक्षा कमी नसावी. जेव्हा प्रस्ताव किंमत स्पष्टपणे अपुरी असेल आणि तसे करणे अनुचित असेल त्यावेळी उच्चतम बोली स्वीकारण्याचे ''प्राधिकृत अधिकाऱ्याचे स्वेच्छा निर्देश असतील. ६.							आरएआरसी ०४९ (कल्याण जनता एसएमई) ट्रस्ट, आयएफएससी कोड : KJSB0000019 मध्ये आरटीजीएस/एनईएफटी फंड ट्रान्सफर मार्फत	वैधानिक दराने व्याजासह एकत्रित वरील सदर दाव्याच्या तपशिलानुसार	
	नोंदविलेल्या कारणासाठी विक्री तहकूब/खंडित करण्याचे प्राधिकृत अधिकाऱ्यांचे स्वेच्छा निर्देश राहतील. ७. मिळकतीचे निरीक्षण १४.०९. २०२३ रोजी स. ११.०० ते सायं. ५.०० दरम्यान करता येईल. ८. जमा करणे आवश्यक आहे. कृपया नोंद घ्यावी की इअर करिता चेक/डिमांड द्रापट स्वीकारण्यात येणार नाहीत. आहे कृपया नोंद घ्यावी की इअर करिता चेक/डिमांड द्रापट स्वीकारण्यात येणार नाहीत.								
खरदोदार म्हणून घोषत झालल्या व्यक्तीन त्यारेत म्हणजंच अशा घोषणनंतर प्राधिकृत अधिकाऱ्याकड २४ तासात खरदी किमतीच्या पंचवीस टक्के रक्कम समाविष्ट जमा करण आवश्यक आहे. जमा करण्यास कसूरवार ठरल्यास जमा केल्लोली रक्कम जप्त करण्यात येईल आणि मिळकत नवीन लिलाव/खाजगी कराराने विक्रीसाठी ठेवण्यात येईल. ९. वरील सदरनुसार सुरुवातीची रक्कम जमा केल्ल्यांनतर खरेदी ल्यांची पुढील बोली रक्कम जप्त करण्यात येईल आणि मिळकत नवीन लिलाव/खाजगी कराराने विक्रीसाठी ठेवण्यात येईल. ९. वरील सदरनुसार सुरुवातीची रक्कम जमा केल्ल्यांनतर खरेदी ल्यांची पुढील बोली रक्कम जप्त करण्यात येईल आणि मिळकत नवीन लिलाव/खाजगी कराराने विक्रीसाठी ठेवण्यात येईल. ९. वरील सदरनुसार सुरुवातीची रक्कम जमा केल्ल्यांनतर खरेदी ल्यांची पुढील बोली रक्कम जप्त करण्यात येईल आणि मिळकत नवीन लिलाव/खाजगी कराराने विक्रीली ट्राव हाती.								२४/०१/२०२० रोजीस रु. ४,३३,९८८/- (रुपये चार लाख तेहेतीस हजार नऊशे	
			त किंवा पूर्वी किंवा १५ दिवस रविवार किंवा अन्य सुट्टी असल्यास १५ व्या दिव	 यशास्वी बोलीदाराने यशाची बोलीदाराची घोषणा झाल्यावर त्वरित बोली रक्कम/विक्री रक्कमेच्या २५% (अगोदर जमा केलेली इसारा रक्कम धरुन) चुकती करणे 					
			ीन लिलाव/खाजगी कराराने विक्रीसाठी ठेवण्यात येईल. टाटा कॅपिटल हाऊ सिं				आवश्यक आहे. प्रयोन्य नुसार टीडीएसच्या अधीन यशस्वी बोलीदारीची घोषणा झाल्यापासून १५ दिवसात बोली रक्कम/विक्रि किमतीच्या उर्वरित ७५% जमा	चुकती करण्यासाठी प्रतिवादीना निर्देश देणारा प्रतिवादींच्या विरोधात हकूम मंजूर करावा.	
	रेईल आणि कसूरवार खरेदीदारास मिळकतीवरील सर्व दावे त्यागावे लागतील. ११. टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लि. ला ज्ञात कोणल्याही बोजाचा तपशील ज्यासाठी मिळकत बांधील आहे; उपरोक्त नमुद मेळकत तपशीलानुसार. दावे, काही असल्यास, मिळकतीसाठी पुढे आलेले आणि इतर कोणलाही ज्ञात तपशील, प्रकार आणि मूल्य: ; उपरोक्त नमुद मिळकत तपशीलानुसार. इच्छुके बोलीदागंना सल्ला दिला जातो , यशस्वी बोलीदाराने वरील नमुद नुसार विक्री किंमत जमा करण्यास कसुर केल्यास इअर सह सर्व जमा केलेली रक्कम पुढील कोणत्याही सूचनेशिवाय जप्त करण्यात								
	ति प्रकार प्रियालि पुलार चेन, काल असरपाल, निष्कर्कताला पुरा के अपति आणि इत काणि प्रति अपति जाति के प्रार के काल प्रकार का करण्यात सुचनाशवाय जम कत्ण्यात प्रता प्रत काण नुद नुसार बिक्रा किम पुढाल काणि प्रत अपता प्रत काण नुद नुसार बिक्रा किम पुढाल काणत्यात सुचनाशवाय जम कत्ण्यात के क्रिंग प्रता प्रत काण कालावर्धा के त्यांनी मिळकत कर, बिद्धत आदी ज्याद उद्यणाऱ्या संविदात्मक दायित्व मा करण्या संवतः स्वतंत्रपण करावी है-लिलावावरील ऑगलाईन यहे कि क्रिंग प्रता प्रत काण कालावर्धी स्व वाती स्वतः स्वतंत्रपण करावी है-लिलावावरील जॉनलाईन यहे कि जिल्हा के प्रत के क्रिंग के त्यांने देवता ने देवता ने प्रत के क्रिंग के त्यांने के त्यांने प्रत के काण तही त्याय के करण्या ही प्रयात यहेल.								
	प्रशिक्षण प्रक्रियेकरिता संभाव्य बोलीदार सेवा पुरवठादार मे.४ क्लोजर, ब्लॉक क्र. ६०५ए, ६ वा मजला, मैत्रीवनम कमर्शिअल कॉम्प्लेक्स, अमेरिपेत, हैट्राबाद ५०००३८ द्वारे त्यांचे समन्त्रयक श्री. अर्जित कुमार दास,								
आरोकण आक्रमकारणा कामव्य कालादार सभा पुरचलार म.ठ करणाव्य, स्वामक क्र. दण्डए, द भा मधला, मजायमन कमारपल, हुआबाद २००० २६ हार (भा य समन्यपक आ. जाणणा कुमार दास, ८१४२००० २६, ८१४२०००० ६६, ८१४२०००० ६६, ८१४२००० २६, १४२२० २०० ६६, १४२२० २०० ६६, १४२२० २०० २६, १४२२० २०० २६, १४२२० २०० २६, १४२२० २०० २६, १४२२० २०० २६, १४२२० २०० २६, १४२२० २०० २६, १४२२० २०० २६, १४२२० २०० २६, १४२२० २०० २६, १४२२० २०० २६, १४२२० २०० २६, १४२२० २०० २६, १४२२० २०० २६, १४२२० २०० २६, १४२२० २०० २६, १४२२० २०० २६, १४२० २०० २६, १४२० २०० २६, १४२० २०० २६, १४२२० २०० २६, १४२० २०० २६, १४२२० २४२२ ४ २०० २४, १४२० २४२२ ४ ३४ ४ ४ ४ ४ ४ ४ ४ ४ ४ ४ ४ ४ ४ ४ ४								वाटतील अशा पुढील आणि कोणत्याही अन्य	
प्राधिकृत अधिकारी मोबाईल क्र. ८५८८९८३६९६ यांना संपर्क करू शकतात. कृपया तुमची शंका व्हॉट्सॲप क्रमांक- ९९९९०७८६६९ येथे पाठवावी. १३. उच्चत्तम घोषीत बोली रक्कमेवर उच्चत्तम बोलीद्वारे १% टीडीएस प्रयोज्य आणि देय आहे. सदर देय मालक/ कर्जदारांच्या पॅन मध्ये उच्चत्तम बोलीदारांद्वारे जमा करणे आवश्यक आहे. १४. कृपया वरील							१२. प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दिलेले तपशिल हे त्यांची योग्य माहिती आणि नोदीनुसार आहेत. प्राधिकृत अधिकारी कोणतीही चुक, चुकीचे विवरण किंवा वगळणे इ. करिता जबाबदार राहणार नाहीत.	अनुतोषांकरिता.	
टाडाएस प्रयान्य आणि दय आह. सदर दय मालक/ कजदाराच्या पर मध्य उच्चत्तम बालादाराद्वार जमा करण आवश्यक आह आणि चलनचा प्रत आमच्या कपनाकड सादर करण आवश्यक आह. १४. कृषया वराल तपशिलाकरिता तारण धनकोंची वेबसाईट http://surl.li/knpoy येथे दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा. १५. तसेच लिंक https://www.tatacapital.com/property-disposal.html यावर सुद्धा भेट द्या.							कारता जनावतर राहनार महात. १३. निम्नस्वाक्षरीकार प्राधिकृत अधिकाऱ्यांना कोणतेही कारण न देता किवा पुर्वसूचने शिवाय कोणतीही बोली स्वीकारणे किंवा नाकारणे किंवा विक्रि तहकुबा पुढे	सदर दिनांक ०४ ऑगस्ट, २०२३	
कुपया टीप: टीसीएचएफएल ही सदर मिळकतीच्या विक्री/लिलाव करिता नमूद भागीदाराशिवाय दुसऱ्या कोणत्याही ब्रोकर/एजंट शी जोडलेली नाही. इच्छुक पक्षकारांनी सदर बाबतीतील सर्व शंका आणि चौकशी							ढकलणे/रद्द करणे किवा विक्रीच्या कोणत्याही अटी आणि शर्ती सुधारण्याची सर्व हक्क आणि निर्देश आहेत.	प्रबंधकांकरिता	
							१४. बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी मिळकतीवरील प्रभार/भारांच्या संदर्भात सखोल चौकशी करणे आणि मिळकतीचे नामाधिकार, व्याप्ती, परिणाम याबाबत स्वतःचे समाधान करणे आवश्यक आहे. ऑनलाईन बोली सादर केल्यावर मिळकतीवरील प्रभार, भारांच्या संदर्भात कोणत्याही प्रकाराचा दावा विचारात	नगर दिवाणी न्यायालय, दिंडोशी येथील	
	ः मुंबई 				सही/- प्राधिकृत ः		याबाबत स्वतःच समाधान करण आवश्यक आह. आनलाइन बाला सादर कल्यावर मिळकतावराल प्रभार, भाराच्या सदमात काणत्याहा प्रकाराचा दावा ावचारात घेतला जाणार नाही.	ादडाशा यथाल संदर १ ऑगस्ट. २०२३	
ादनाक	: ०४.०९.२०२३			टाटा क	जपिटल हाऊसिंग फाय	गनान्स लि.	१५. मिळकतीच्या विक्रीवरील कोणतीही थकबाकी, कर, प्रभार, सांविधिन किंवा स्टॅम्प ड्युटी/ नोंदणी फी आणि प्रयोज्य टीडीएस हे फक्त खरेदीदाराने भरायचे आहेत.	सीलर	
							१६. पुढील तपशिलाकरिता वरील नमुद पत्यावर रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रवशन कंपनी लि. चे श्री. जयेश मोरे, सहाय्यक उपाध्यक्ष-रिझॉल्युशन, मोबाईल क.	सौ. सविता एन. मलकांपटे	
							८४२२९०५५४५ आणि श्री. विनोद पावसकर, हेड-लिगल, मोबाईल क्र. ८०८०७२२८३६ यांना संपर्क करावा. १७. विक्री प्रमाणपत्र हे तारण धनकोंची विक्री निश्चिती आणि संपूर्ण विक्री मोबदला प्राप्त झाल्यानंतर जारी करण्यात येईल. विक्री प्रमाणपत्र यशस्वी बोलीदाराच्या	वादींकरिता वकील	
							र ७. विक्री प्रमाणपत्र ह तोरण धनकाचा विक्री । नारचता आणि सपूर्ण विक्री मांबदला प्राप्त झाल्यानंतर जोरी करण्यात यहल. विक्री प्रमाणपत्र यशस्वा बालादाराच्या नावे जारी करण्यात यहेल. ई-लिलावात ज्यांनी विक्री बोली सादर केली/सहभागी होणाऱ्या व्यक्तीच्या व्यतिरिक्त विक्री प्रमाणपत्रातील नावाच्या बदलाकरिता	कार्यालय:- ए-००१, तळमजला,	
							कोणतीही विचंती विचारात घेतली जाणार नाही.	सरयु सीएचएस लि., बिल्डिंग क्र. ९, सुचिधाम, बँक ऑफ इंडिया	
							ही सूचना म्हणजे सरफैसी ॲक्ट आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम यांच्यान्वये कर्जदार/जमीनदार/गहाणकार यांना	सुाचयाम, बक आफ इाडया बिल्डिंगच्या मागे. दिंडोशी	
							१५ दिवसांची वैधानिक सूचना म्हणूनही बजावण्यात येत आहे. ठिकाण : मुंबई प्राधिकृत अधिकारी	0.0.	
							िनारन- खुण्च आविकीरी		

दिनांक : ०४.०९.२०२३

न्यायालयाजवळ, फिल्म सिटी रोड, रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लि.करिता 🛛 मालाड (पू.), मुंबई–४०००९७.